



DHOOT INDUSTRIAL FINANCE LIMITED

CIN: L51900MH1978PLC020725
Tel.: 22845050, 22835152 Fax: 22871155
www.dhootfinance.com

28th May, 2022

To
BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Scrip Code – 526971
Scrip ID – DHOOTIN
Kind Attn: Corporate Relationship Dept.

Sub.: In Compliance of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Please find enclosed, the newspaper cuttings of the audited financial results for the year ended 31st March, 2022 as published in “The Financial Express” (Mumbai), English newspaper and in “Mumbai Lakshdeep” (Mumbai), Marathi newspaper on 28th May, 2022.

Please take the same on record and acknowledge.

FOR DHOOT INDUSTRIAL FINANCE LIMITED

Rohit Dhoot
Managing Director
DIN 00016856
Date: 28/05/2022
Place: Mumbai

Registered Office Address: 504, Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai – 400 021.
Corporate Office Address: 1209, Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai – 400 021.

शनिवार, दि. २८ मे २०२२

धूत इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड					
(सीआयएन:९९१९००एएच१७८बीएलसी०२७०२५)					
नोंदीकृत कार्यालय: ५०४, रूज सेंटर, २१४, नरियम पॉइंट, मुंबई-४०००२५.					
३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल					
		(रु. लाख)			
अ. क्र.	तपशील	३१.०३.२२	३१.१२.२१	३१.०३.२१	३१.०३.२१
	लेखापरिक्षित	अंशवारपरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७९७.१३	८९८.७९	१३८८.९१	६६६१.२९
२	सर व अपवादालाक बाबतून निव्वळ नक्का	२५१.३८	(४२५.०३)	६८२.२३	२०६६.४६
३	करानंतर निव्वळ नक्का	२१०.६१	(३१७.६०)	१२०३.५६	१८६६.७४
४	कार्यावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	२०६३.९८	(११९८.५४)	३४९६.५४	१४४१२.०८
५	मरणा केलेंच समभाण भांडवल (दरिनी मूख्य रु.१०/- प्रती)	६३१.०८	६३१.०८	६३१.०८	६३१.०८
६	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)				
अ) मुळ		३.३४	(५.०३)	१९.०५	२९.५५
ब) सोमिकृत		३.३४	(५.०३)	१९.०५	२९.५५
टिप:					
१. सेबी (लिटिंग) ऑडिओग्रेसन्स अण्ड डिव्हलोजर रिक्वायर्मेट्स् रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांकरिता सर्वस्तर मुन्यतातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सुल्लुं मुनुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.					
२. सेबी (लिटिंग) ऑडिओग्रेसन्स अण्ड डिव्हलोजर रिक्वायर्मेट्स् रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ३३ आणि सेबी परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएलसी/६२३/२०१६ दि.५ जुलै, २०१६ मुतार आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये व्हिलिट आणि त्यातील आन्वयक नियमांअंतर्गत विहितप्रमाणे लागू मालती लेखाप्रमाण (इंड्रेशन) मध्ये दिलेल्या शिफारस व मर्यादांनुसार वित्तीय निष्कर्ष तयार करण्यात आलेले आहेत.					
३. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विनीकरण करण्यात आले आणि ३१.०५.२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.					
४. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीद्वारा आकडे हे ३१ मार्च, २०२२ रोजी पर्वत पुर्व वित्तीय वर्षांतर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२१ म्दत अलेखापरिक्षित प्रकाशित आकडे, वित्तीय वर्षाच्या वृत्तीय तिमाहीमधील तसेच दरम्यान ताळेकड घालणारे आकडे आहेत.					
५. मागील वर्ष/तिमाहीचे आकडे विवेक अंतरावर आहे तेथे पुनर्मुद्रण/पुनर्वितरीत करण्यात आले.					
मंडळाच्या वतीने व करिता सह/-					
दिनांक: ३१.०५.२०२२					
ठिकाण: मुंबई					

रोज वाचा

दै. ‘मुंबई लक्षदीप’

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, **Mr. Vijay Dhanpal Chougule** the owner of **Flat No.501/C & Parking No. 18 (near wing D) Alca Nagar Bldg.No.8 CHS Ltd., Lokhanowala Township, Akurli Road, Kandivli(E), Mumbai 400 101**, died on 23/08/2021 and **Mrs. Suparna Vijay Chougule & Mr. Praveen Vijay Chougule**, have applied for the membership of the society.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 28th day of May 2022 at Mumbai

LEGAL REMEDIES
ADVOCATES, HIGH COURT
OFFICE NO.2, GROUND FLOOR,
SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1
PATEL ESTATE, C.P. ROAD,
KANDIVLI(E), MUMBAI 400 101
PHONE: 28460031

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that **Late Kamlesh Thakur (Deceased)** was the owner having 100% shares and was sufficiently entitled in respect of Flat No. 504, Vastu Building, Shanti Park, Mira Road-East, Thane-401017 (Said Flat).

That **Late Kamlesh Thakur** died intestate on 18/12/2020 at Mira Road and the concerned Municipal Authority issued the Death Certificate in respect thereof.

That **Late Kamlesh Thakur** was sufficiently entitled in respect of the said flat and an Agreement for Sale in respect of the said flat was duly registered before the concerned Sub-Registrar of Assurances at Thane under Regn. No. TNN2-CHHA-1028-2000 on 08/09/2000.

That **Late Kamlesh Thakur** died intestate leaving behind 1) Pawan Thakur (Son), 2) Pooja Vishal Rangu (Daughter) & 3) Aman Anil Thakur (Son) as her only surviving legal heirs.

That Pawan Thakur (Son) have released his shares inherited by him in respect of the said flat in the name of Pooja Vishal Rangu (Daughter) & Aman Anil Thakur (Son) vide Release Deed dated 23/05/2011 duly registered at the office of Sub-Registrar of Assurances at Thane under Regn. No. TNN10-8278-2022 on 03/05/2022.

All persons and/or institutions claiming an interest in the said flat or any part thereof, failing which it shall be deemed that the above mentioned person is the only legal heir of the deceased and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the said flat.

Sd/-
SSK Advocates & Partners

BEFORE THE JOINT MAMLATDAR - IV OF BARDEZ TALUKA MARJAS BARDEZ, GOA
Mutation Case No-15105 Village: Ozel
1. Shankar Ramnath Mandrekar, r/o H. No. 251/4, Ozel Bhatti, Siolim, Bardez, Goa
.....Applicant

V/s
1. Ajay Gajanan Khadke 2. Mohin Srikrishna Nalk 3. Ratan Srikrishna Nalk 4. Ritika Mukesh Nalk 5. Sundarabai Vitola Nalike 6. Tarna Srikrishna Nalk alias Neha Ajay Khadpe 7. Vinay Vinayak Galtonde 8. Vinayak S. Galtonde 9. Vitola Rajgurunath Nalike
.....Opponents

PUBLIC NOTICE
To Opponents / Unknown Legal Heirs if any / any other interested parties

Whereas the applicant Shankar Ramnath Mandrekar, r/o H. No. 251/4, Ozel Bhatti, Siolim, Bardez, Goa, has applied for mutation under section 98 of L.R.C. 1988 to include his name in the occupants column under Sy. No. 1/1 of Village Ozel, Taluka Bardez as per Deed of Sale reg. No. 2587 at pages 88 to 89, Book No.1, Volume No. 1188 dated 14/12/2004 executed before Sub Registrar Bardez and Inventory Proceedings No. 4/99/A passed in the Court of the Civil Judge Senior Division at Mapusa.

And whereas, the notices in Form no. X were served to all the interested parties by registered A/D. However some A.D. card returned back with the postal remarks "Party Expired / Party Left / Not Known / Address out of Station" and he do not know the detailed addresses of the Legal Heirs and whereabouts of the interested parties.

And whereas, the applicant has prayed vide his application for substitute service, by publication of public notice in one daily newspaper as required under Order V Rule 20(1A) of C.P.C. as the applicant does not know the legal heirs and the addresses of the interested parties.

All the interested parties are hereby given the notice of the said mutation entry and called upon to submit to me their objections if any to the mutation entry within 15 days from the date of publication of this notice failing which the suitable order under the provision of L.R.C shall be issued by the certifying officer.

Dated: 27/05/2022
Sd/- Varsha Parab
Joint Mamlatdar IV of Bardez, Mapusa, Goa

जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, बँक ऑफ बडोदा, गोवावाय पूर्व शाखेच्या अंतर्गत उद्देखित मालमत्ता म्हणजे फ्लॅट क्र. २२०२२, २२ व्या मजल्यावर, सेंट्रल टॉवर - टॉवर २ मध्ये, जी पिरामल महालक्ष्मी म्हणून जात प्रकल्पाच्या स्वीकार करण्याचा मानस आहे जी श्री. नितिन कर्वा आणि श्रीमती राशी कर्वा यांच्या नावाने उभी आहे. खाली नमूद केलेल्या मालमत्तेवर कुणालाही हम/ शीर्षक/ व्याज/ दावे मिळाल्यास, त्यांना त्यांच्या दाव्याची पुढी करण्यासाठी आवश्यक पुराव्यासह १० दिवसांच्या आत बँकेशी संपर्क साधण्याच्या सहाय्य दिली जाते.

१० दिवसांच्या आत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, असे गृहित धरले जावे की मालमत्ता कोणत्याही शुल्क/दावे/भाराशिवाय आहे आणि बँक महाण देवण्यास पुढे जाईल.

मालमत्तेवर तपशील: फ्लॅट क्रमांक २२०२२, २२ व्या मजल्यावर, सेंट्रल टॉवर - टॉवर २ मध्ये, पिरामल महालक्ष्मी म्हणून जात प्रकल्प, क्षेत्रफळ १११.६४ चौ. फूट. अंतिम समनुकूल क्षेत्र ३१०.९, ३७ चौ. फूट. (कारपेक्ष क्षेत्र), बाल्कनी क्षेत्र १५.५ चौ. मीटर, आणि कोरड्या बाल्कनी क्षेत्र २.५ चौ. मीटर, २ कार पार्किंग जागेसह, जी.बी. सकपाळ मार्ग आणि ससे गुमेजी रोड, कमलाकंठ सिंग मार्ग धोबीवाड, तारुवा रोड, मुंबई: ४०० ०११, गाव: लोअर परळ, सातारा आणि जिल्हा: मुंबई शहर, सी.टी.एस.क्र.१ (भाग), २ (भाग) आणि ३ (भाग).

दिनांक ०६ एप्रिल, २०२२

अॅड. व्ही.बी. तिवारी अॅण्ड कंपनी
कार्यालय क्र. १६ए, १ला मजला,
इस्लाम इमारत, वीर नरीमन रोड,
अक्बर अलीजीच्या समोर,
झाराच्या बाजूला, फोर्ट, मुंबई.
०२२-२२८५२८९३/९८२१२८१४६

PUBLIC NOTICE
This Public Notice is given that a Flat being Flat No. F1-A/703 of the N.P. Basera C.H.S.L. Narendra Park, Naya Nagar, Mira Road (East), Dist.Thane 401107 stands in the joint names of my clients i.e. Shaikh Shamim s/o. Ayub Hasan and Shaikh Shakil s/o. Ayub Hasan along with their brother Shaikh Naushad s/o. Ayub Hasan. They are also jointly holding Share Certificate No.024 having distinctive shares Nos.116 to 120 of Rs.50/- each in respect of the said Flat issued by the said society.

That my client's said brother Shaikh Naushad s/o. Ayub Hasan executed an Agreement of Family Settlement on 21st December 2009 and Affidavit giving up all his rights, title and interest in favour of my clients leaving them in continued occupation and possession of the said flat.

That my client's said brother Shaikh Naushad s/o. Ayub Hasan expired in Mumbai on 02.05.2011.

They are now applying to the society for deletion of the said deceased brother's name from the society records and transfer of his proportionate share and interest in the capital/property of the society to their names.

By this Notice the public at large are hereby informed that if any heir of their said deceased brother or any other claimant has any claim or objection whatsoever on such deletion or transfer may write to the undersigned or to the said society with documentary evidence within 15 days from the date of publication of this Notice. Failing which the claim or objection if any, shall be considered as waved and abandoned and my clients may proceed in the matter as per law.

Ilyas B. Momin (Advocate High Court)
176, Agboat House, S.V.P. Road, Dongri, Mumbai- 400009

Date: 28/05/2022

PUBLIC NOTICE
KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my clients Mr. Rupesh Kundamal Jain & Mrs. Poonam Rupesh Jain are lawful owners of Flat No. 108, 1st Floor, B-Wing, Vimlachal 165, Motisha Road, Byculla, Mumbai - 400027, adm. area 840 Sq. Ft., which they have purchased from Mr. Kunal Arvind Jain vide Agreement for Sale dated 11.12.2013, registered vide document No. BBE-57392013. That said Mr. Kunal Arvind Jain have purchased the said flat from Smt. Veena Lalit Palrecha, vide Agreement for Sale dated 09.10.2009, duly registered at BBE-3/8663/2009. That an Original Agreement for Sale dated 09.10.2009, duly registered at BBE-3/8663/2009, made and executed between the Vendor Mr. Kunal Arvind Jain & Purchaser Smt. Veena Lalit Palrecha has been lost & mislaid by Mr. Kunal Arvind Jain. That my clients intend to mortgage the said flat. Any person, persons, party claiming to be in possession of said Original Agreement for Sale or having any adverse claim or interest over the said flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained. Mumbai, dated this 28th day of May, 2022. **RATNAKAR T. MISHRA (Advocate High Court) Annawadi, Toplewadi, Western Express Highway Opp. Sai Service,Andheri (E), Mumbai-99.**

Audited Financial Results for the Quarter & Year Ended 31st March 2022					
(Rs. in Lakhs)					
Particulars	Quarter Ended		Year Ended		
	Unaudited		Audited	Unaudited	
	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
I Total Income from Operations (Net)	1,655.24	1,496.11	2,153.82	5,169.68	5,434.07
II Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	336.60	78.18	110.85	17.23	(38.72)
III Exceptional Items	--	--	--	--	--
IV Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	336.60	78.18	110.85	17.23	(38.72)
V Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	336.60	78.18	110.85	17.23	(38.72)
VI Total Comprehensive Income / (Loss) for the period	300.71	95.18	176.46	32.34	30.64
VII Equity Share Capital	1000.00	1000.00	500.00	1000.00	500.00
VIII Reserves Excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous Year	-	-	-	(3,076.75)	(3,139.16)
IX Earnings per equity share					
(1) Basic	3.37	0.78	2.22	0.19	(0.77)
(2) Diluted	3.37	0.78	2.22	0.19	(0.77)
Notes :					
1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 27th May, 2022.					
2. The company is operating in one segment only i.e. Manufacturing and Marketing professional electronic equipments.					
3. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company website (www.aplab.com).					
For & on behalf of the Board of Directors					
P. S. DEODHAR Chairman & Managing Director					
Thane 27.05.2022					

पायोनिअर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड					
...अ स्टॉक अण्ड अँफ टॉइज CIN NO. L17291MH1991PLC063752					
नोंदीक. कार्यालय: सुटि १०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमावेंस, प्लॉट क्र. सीए-६ दलिया इन्डस्ट्रियल इस्टेट, अँफ न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. द. १०२२-४२२३२३२३, फॅक्स: ०२२-४२२३२३१३ ई-मेल: mumbai@pelhakoba.com					
www.pelhakoba.com					
३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल					
		(रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त)			
अ. क्र.	तपशील	एकमेव		एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
		३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२१
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७५०८.७१	८०५८.८७	२९३८९.९०	२२९८८.१९
२.	कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण व अपवादालाक बाबतून)	१८४.१०	८०२.९३	१५२४.७१	१६८०.९४
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादालाक बाबतून)	१८४.१०	८०२.९३	१५२४.७१	१६८०.९४
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादालाक बाबतून)	१२५.३४	१०८८.५३	११०५.१०	११६६.५४
५.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१२६.५६	१११३.२०	११३३.४७	२००२.७४
६.	समागण भांडवल	२६५९.०९	२६५९.०९	२६५९.०९	२६५९.०९
७.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	०.४७	४.३०	४.१६	७.७६
९.	सोमिकृत:	०.४६	४.०९	४.१५	४.१०
टिप:					
१. सेबी (लिटिंग) ऑडिओग्रेसन्स अण्ड डिव्हलोजर रिक्वायर्मेट्स् रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सर्वस्तर मुन्यतातील उतारा आहे. सुल्लुं त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सुल्लुं मुनुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.					
२. वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विनीकरण करण्यात आले आणि २७ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पाठवर घेण्यात आले.					
संचालक मंडळाच्या वतीने व करिता हर्ष वर्धन बरसी					
व्यवस्थापकीय संचालक डीआरएन: ००१०२३४१					
स्थळ: मुंबई					
दिनांक: २७ मे, २०२२					

सिन्नर बिडी उद्योग लिमिटेड							
रजि. ऑफिस. 62, 2 वा मजला, 217, पारेख, महेल, लेडी जमशेदजी रोड, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई 400016							
Email- investor@sinnarbidi.com website- www.sinnarbidi.com Ph. 0253-2594231, Fax-0253-2595698							
CIN-L16002MH1974PLC017734							
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे व वार्षिक लेखा परिक्षित स्वतंत्र व एकत्रीत वित्तीय निष्पत्ती							
अनु क्रमांक	तपशिल	स्वतंत्र		एकत्रीत			
		आर्थिक वर्षातील संपलेले तिमाही	आर्थिक वर्षातील संपलेले वार्षिक	आर्थिक वर्षातील संपलेले तिमाही	आर्थिक वर्षातील संपलेले वार्षिक	आर्थिक वर्षातील संपलेले वार्षिक	
		31.03.22	31.03.21	31.03.22	31.03.22	31.03.21	31.03.21
		लेखा परीक्षित	लेखा परीक्षित	लेखा परीक्षित	लेखा परीक्षित	अलेखा परीक्षित	लेखा परीक्षित
1	कामकाजातून झालेले उत्पन्न	150.35	118.33	526.66	150.35	118.33	526.66
2	करापूर्वी कालावधीसाठी नफा / (तोटा) (अपवादालाक बाबींपुरती)	(3.14)	(37.47)	(12.96)	(3.14)	(37.47)	(12.96)
3	करापूर्वी कालावधीसाठी नफा / (तोटा) (अपवादालाक बाबीनंतर)	(3.14)	(37.47)	(12.96)	(3.14)	(37.47)	(12.96)
4	करानंतर कालावधीसाठी नफा / (तोटा) (अपवादालाक बाबीनंतर)	(1.15)	(33.24)	(12.23)	(1.15)	(33.24)	(12.23)
5	कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न असलेल्या कालावधीसाठी एकूण कामातीसार उत्पन्न	(1.14)	(33.22)	(12.17)	(1.14)	(33.22)	(12.17)
6	सम भाग भांडवल	20.00	20.00	20.00	20.00	20.00	20.00
7	राखीव पुनर्मूल्यांकित राखीव वगळून, (ताळेबंदानुसार)	-	-	-	-	-	-
8	ईपीएस (भाग रु 5/- प्रत्येकी)						
अ) भागप्राप्त		(5.80)	(8.31)	(3.04)	(5.80)	(8.31)	(3.04)
ब) सौमिकत		(5.80)	(8.31)	(3.04)	(5.80)	(8.31)	(3.04)

DHoot INDUSTRIAL FINANCE LIMITED						
CIN : L51900MH1978PLC020725						
Regd. Office : 504 Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai - 400 021.						
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2022						
(₹ in lakhs)						
Sr. No.	Particulars	3 Months Ended			Year Ended	
		31-03-2022 (Audited)	31-12-2021 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	31-03-2022 (Audited)	31-03-2021 (Audited)
1	Total income from operations (net)	1797.12	898.79	1388.91	6661.29	4951.39
2	Net Profit before tax and exceptional items	259.38	(425.02)	682.23	2766.46	3249.22
3	Net Profit after tax	210.61	(317.60)	1203.56	1866.74	3323.18
4	Total comprehensive income for the period	2063.98	(1198.14)	3459.14	15782.00	14592.04
5	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per share)	631.80	631.80	631.80	631.80	631.80
6	Earning Per Share (of ₹10/-each)					
a) Basic (₹)		3.34	(5.03)	19.05	29.55	52.60
b) Diluted (₹)		3.34	(5.03)	19.05	29.55	52.60
Note :						
1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.dhootfinance.com						
2 The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016.						
3 The above financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 27th May, 2022.						
4 The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year up to March 31, 2022 and the unaudited published figures up to December 31, 2021, being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review.						
5 The figures of previous year/quarters have been regrouped/rearranged wherever necessary.						
For and on Behalf of the Board						
Sd/-						
Rohit Dhoot						
(Managing Director)						
Place : Mumbai						
Date : May 27, 2022						

U.P. CO-OPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD.
9-A, Rana Pratap Marg, Lucknow
Tel. No. : (0522) 220163, (0522) 2612849, PBX : (0522) 2201858, 2615722, 2612849
Fax : (0522) 262726, Website : www.upsugarfed.org, E-mail : upsugarfed@yahoo.co.in

TENDER NOTICE दिनांक: 27-05-2022

On line e-tenders are invited from manufacturers for Chain & Chain spares & manufacturers of P.S.U/Associated company of P.S.U only for supply of Lubricant item (as per details given in tender documents) to our various Cooperative Sugar Factories of U.P.. The e-tender documents with detailed specifications terms and conditions etc. can be downloaded from e- tender portal <http://etender.up.nic.in> & federation website www.upsugarfed.org. time to time. Old bidder should also submit the tender fee Rs. 2360/-.

The Managing Director Federation reserves the right to cancel any or all bids/annual e-bidding process without assigning any reason & decision of Federation will be final & binding.

(RAMAKANT PANDEY)
MANAGING DIRECTOR

MANAPPURAM FINANCE LTD. IV/470A (old)W638A(New), Manappuram House, Valapad, Thrissur, Kerala - 680 567.

GOLD AUCTION NOTICE

The pledges, in specific and the public, in general, are hereby notified that public auction of the gold ornaments pledged in the below accounts is proposed to be conducted at the following branches on 16/06/2022 from 10.00 am onwards. We are auctioning gold ornaments defaulted customers who have failed to make payment of his/her loan amount despite being notified by registered letters. Unauctioned items shall be auctioned on any other days without further notice. Changes in venue or date (if any) will be displayed at auction centre and on website without any further notice.

List of pledges:-
BEED, PARLI VAJUNATH BEED, 134760700023325, DHULE, GANDHICHOWK DHULE, 126040700026106, SHIRPUR DHULE, 134060700016061, 6090, 6098, 6142, 6419, 6485, 6486, HINGOLI, HINGOLI, 138310700000913, 0932, 0944, 0947, SADAR BAZAR HINGOLI, 134780700008800, 8803, 134780730011328, 1511, JALNA, AMBAD JALNA, 133010700033510, 5474, 5599, 5675, 6221, 6226, 6278, 6349, 6356, 6383, 6384, 6404, 6439, 6440, 6444, 6449, 6460, 6503, 6509, 6534, 133010730012543, 3294, 3300, CHAMAN JALNA, 134740700028190, 134740700030082, 0529, 0975, 1034, 1115, 1172, 134740730028944, 8965, 9074, PARATHUR JALNA, 133220700040657, 1795, 1933, 2778, 2891, 2914, 2943, 3127, 3137, 3180, 3199, 133220730019571, 9590, LATUR, CHANSHUK ROAD LATUR, 134830700023421, 3818, 4083, 134830730014589, 134830780000053, NILANGA, 138290700001606, 1608, 1949, 138290730004257, NANDED, ANAND NAGAR NANDED, 126680700033441, 4187, 4947, 4977, 5023, 5051, 5053, 5084, 5124, 5151, 5153, 126680730011236, 1334, 1431, DHARMABAD NANDED, 133530700020858, 2673, 2702, 2710, 2718, 2728, 2773, 2789, 2806, 2810, 133530730004220, 5019, 5574, KINWAT NANDED, 134800700036003, 6444, 6461, 134800730004346, MAIN ROAD BHOKAR, 133050700041646, 2849, 2883, 3361, 4181, 4318, 4363, 4509, 5118, 5182, 5544, 5602, 5620, 5641, 5647, 5687, 5706, 5713, 5724, 5744, 5773, 5784, 5787, 5856, 5937, 133050730007351, 8111, 8509, 8610, 8620, 8621, 8623, 8627, 8663, 8668, 8669, 8678, DAMAN, DAMAN, 114770700031105, 1195, 1224, 1241, 114770730011209,

Persons wishing to participate in the above auction shall comply with the following:- Interested Bidders should submit Rs. 10,000/- as EMD (refundable to unsuccessful bidders) by way of Cash on the same day of auction. Bidders should carry valid ID card/PAN card. For more details please contact 9072604049.

Authorised Officer
For Manappuram Finance Ltd

ICICI PRUDENTIAL MUTUAL FUND **ICICI Prudential Asset Management Company Limited**
Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com,
Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Balanced Advantage Fund, ICICI Prudential Equity & Debt Fund and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1254 Days Plan U (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum Mutual withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on June 2, 2022*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) %	NAV as on May 26, 2022 (₹ Per unit)
ICICI Prudential Balanced Advantage Fund		
Monthly IDCW	0.07	16.84
Direct Plan - Monthly IDCW	0.07	19.32
ICICI Prudential Equity & Debt Fund		
Monthly IDCW	0.16	28.81
Direct Plan - Monthly IDCW	0.16	42.60
ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1254 Days Plan U		
Quarterly IDCW	0.0500	12.8157
Half Yearly IDCW	0.0500	12.8113
Direct Plan - Half Yearly IDCW	0.0500	12.9257

\$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy, if any

* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1254 Days Plan U (FMP - Sr 84 - 1254 PI U):

The units of FMP - Sr 84 - 1254 PI U are listed on BSE. The trading of units of FMP - Sr 84 - 1254 PI U will be suspended on BSE with effect from closing hours of trading of May 30, 2022.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be June 2, 2022.

For ICICI Prudential Asset Management Company Limited
Sd/-
Date : May 27, 2022
No. 013/05/2022
Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com
BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.
As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.
To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SHREE DIGVIJAY CEMENT COMPANY LIMITED
(CIN: L26940GJ1944PLC000749)
P.O. Digvijaygram, Jamnagar - 361 140 Via. Jamnagar, Gujarat, India
Tel: 91 288 234 4272-75, Email: investors.sdcl@digvijaycement.com, Website: www.digvijaycement.com

NOTICE OF 77th ANNUAL GENERAL MEETING, CUT-OFF DATE, AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 77th Annual General Meeting ("AGM") of Shree Digvijay Cement Company Limited (the "Company") will be held on Monday, 20th June, 2022 at 10.00 a.m. (IST) through **Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM")** in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular Numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 19/2021 21/2021 & 02/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 SEO and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "Circulars"), without the physical presence of members at a common venue, to transact the business as set forth in the Notice of the AGM dated 13th May, 2022.

The Annual Report of the Company for the year ended 31st March, 2022 including the financial statements for the said year ("Annual Report"), along with Notice of the AGM were sent only by email on 25th May, 2022, in accordance with the circulars, to all those members, whose email address are registered with the Company or with the Company's Registrar and Transfer Agent viz. Link Intime India Pvt. Ltd. ("RTA") or with their respective Depository Participants (DPs) & accordingly dispatched of the Annual Report was completed on 25th May, 2022. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. Instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the E-voting system during the AGM are provided in the Notice of AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under the Section 103 of the Companies Act, 2013. The Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with the Notice convening the 77th Annual General Meeting are also available on the website of the Company at <http://www.digvijaycement.com/wp-content/uploads/2022/05/77th-Annual-Report-2021-22.pdf> and on the websites of BSE Ltd. and National Stock Exchange of India Ltd. i.e. www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, as well as on the website of the E-voting platform provider viz. <https://evoting.nsdl.com>.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies Act (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to ensure wider participation, an e-voting facility through National Securities Depositories Ltd. (NSDL) has been made available to the members. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on **cut-off date i.e. Monday, 13th June, 2022**, may cast their votes by electronic means, either by remote E-voting or voting to be held during the AGM, on any or all of business as set forth in the Notice convening the 77th AGM of the Company through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). Members are hereby informed that:

- The remote e-voting period shall commence on **on Thursday, 16th June, 2022 (9:00 a.m. IST) and ends on Sunday, 19th June, 2022 (5:00 p.m. IST);**
- Remote e-voting module will be disabled after **5:00 p.m. (IST) on 19th June, 2022;**
- Any person holding shares in physical form and non-individual shareholders or any person who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM but holds shares as on the cut-off date i.e. 13th June, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30;
- Members may note that: (a) after remote e-voting module is disabled by NSDL beyond 5:00 p.m. on 19th June, 2022 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC/OAVM mode (but who have not cast their vote on the resolutions through remote e -voting) and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM; (c) The members, who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and (d) only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company at www.digvijaycement.com.
- Members will be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of AGM provided by NSDL at <https://evoting.nsdl.com> by using their remote E-Voting login credentials.

The Company has extended the facility of electronic credit of Dividend to the respective bank accounts of the Member(s) through Electronic Clearing Services (ECS) / National Electronic Clearing Services (NECS), Real Time Gross Settlement (RTGS) / Direct Credit / IMPS / NEFT etc. In order to receive dividend without any delay. The Members holding shares in physical/dematerialized Form are requested to submit particulars of active bank account details alongwith the cancelled cheque bearing the name of the Members and self-attested copy of their PAN Card with email Id and Mobile No(s) in prescribed format to Link Intime India Pvt. Ltd., Company's RTA, at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083 or mail at rnt.helpdesk@linkintime.co.in, on or before 13th June, 2022 to update their Bank Account details.

In the event the Company is unable to pay the dividend to any shareholder by electronic means due to non-registration of bank account details or incomplete bank account details in Company records, the Company shall dispatch the dividend warrant / demand draft to such shareholders, at the earliest.

The Company has appointed CS Manoj R Hurkat, Partner of Manoj Hurkat & Associates, Company Secretaries, to act as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The Company has fixed **Monday, 13th June 2022** as the "Record Date" for the purpose of determining the entitlement of Members to the final dividend for the financial year ended 31st March, 2022, if approved at the AGM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Registers of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from **Tuesday, 14th June, 2022 to Monday, 20th June, 2022** (both days inclusive).

For the process and manner of e-voting (both remote e-voting and voting during the AGM) and also for attending the 77th AGM through VC or OAVM, Members may go through the instructions mentioned in the AGM Notice or visit NSDL's website <https://evoting.nsdl.com> and in case of queries email to evoting@nsdl.co.in.

In case of queries relating to remote e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the 'Downloads' section of NSDL's website or contact the Company at investors.sdcl@digvijaycement.com or at evoting@nsdl.co.in.

The members who require technical assistance to access the facility of e-voting and participate in the meeting through VC / OAVM may contact NSDL at email: evoting@nsdl.co.in or contact at Tel No.: 91-22-24994738/ 1800-1020-990 and 1800 22 44 30.

By Order of the Board
For **Shree Digvijay Cement Company Limited**
Sd/-
Place: Digvijaygram
Date : 26th May, 2022
Suresh Meher
VP (Legal) & Company Secretary

INDIA POWER
Adding power to life

India Power Corporation Limited
(Formerly DPSC Limited)
CIN: L40105WB1919PLC003263
Regd. Office : Plot No. X1 - 2 & 3, Block-EP, Sector-V, Salt Lake City, Kolkata-700 091
Email: corporate@indiapower.com Website: www.indiapower.com

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022 (Rs. in Lakhs)

Particulars	Standalone					Consolidated				
	Quarter ended		Year ended			Quarter ended		Year ended		
	31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
1 Total income from operations [including Regulatory income/(expense) (net)]	19,269.12	17,290.90	14,205.45	63,420.69	50,488.10	19,717.99	18,341.46	16,758.29	65,581.78	53,003.44
2 Net Profit/(Loss) for the period from ordinary activities before tax and exceptional items	1,408.18	168.26	494.41	2,200.87	2,060.67	1,322.78	179.47	599.73	2,127.45	2,040.37
3 Net Profit/(Loss) for the period from ordinary activities before tax after exceptional items	1,408.18	168.26	494.41	2,200.87	2,060.67	1,322.78	179.47	599.73	2,127.45	2,040.37
4 Net Profit/(Loss) for the period from ordinary activities after tax and exceptional items	1,018.76	128.06	323.42	1,614.62	2,666.24	948.86	131.28	403.41	1,538.94	2,620.61
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(27,482.00)	137.49	291.47	(26,857.86)	2,564.41	(27,561.55)	134.25	379.88	(26,950.80)	2,497.35
6 Equity Share Capital	9,737.90	9,737.90	9,737.90	9,737.90	9,737.90	9,737.90	9,737.90	9,737.90	9,737.90	9,737.90
7 Other equity excluding revaluation reserve				79,002.78	104,290.47				78,129.23	103,509.86
8 Earnings per equity share (face value of Rs. 1 each) (not annualised) Basic & Diluted (Rs.)	0.06	0.01	0.02	0.10	0.17	0.06	0.01	0.03	0.10	0.17
9 Paid up Outstanding debt (Non Convertible Debenture)				400.00	800.00					
10 Net worth	94,782.11	120,465.11	120,069.80	94,782.11	120,069.80					